

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना

जून, २००९ अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे
अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या "स्वर्णजयंती
ग्राम स्वयंरोजगार योजना" उपशिर्षाखालील योजनांतर्गत
तरतूदीचे वाटप.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्र.बीयुडी-२००९/प्र.क्र.१८/का.७

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक :- २० नोव्हेंबर, २००९

वाचा : वित्त विभागाचे परिपत्रक क्र.पूरक - १०.०९/प्र.क्र.१५२/अर्थसंकल्प-३, दि.३० जून, २००९

शासन निर्णय :- आदिवासी उपयोजनांतर्गत सन २००९-१० या चालू आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीसाठी सोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ-२ मध्ये दर्शविलेल्या योजनांच्या तरतूदी स्तंभ-३ मध्ये दर्शविलेल्या नियंत्रक अधिकाऱ्यांकडे सुर्पूद करण्यात येत असून सदर तरतूद खर्च करण्यास मंजूरी देत आहे. त्यांनी या तरतूदी कॅश फलो प्रमाणे खर्च कराव्यात.

२. अंमलबजावणी अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य कार्यक्रमांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतूदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटींचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतूदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिकाऱ्यांनी घ्यावी. सदर तरतूदी संगणक वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

३. अंमलबजावणी अधिकारी व विभाग प्रमुख यांनी मुख्य आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला मुख्य आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

४. सर्व अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी योजनावार मासिक खर्चाची विवरणे मुख्य आदिवासी क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रासाठी व आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे विहीत प्रपत्रात ज्या महिन्यात खर्च झाला असेल त्याच्या पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत या विभागास, नियोजन विभाग, वित्त विभाग व इतर संबंधित प्रशासकीय विभाग व आदिवासी विकास, आयुक्त यांचे कार्यालय, नाशिक यांना पाठवाव्यात.

५. अंमलबजावणी अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपद्धती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी /नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतुदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी.

६. आदिवासी उपयोजने अंतर्गत जनजाती क्षेत्र उपयोजना (टिएसपी) व जनजाती क्षेत्र उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी लेखाशिर्षामध्ये काही बदल करण्यात आले असल्यास हे बदल लक्षत घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २००९१२०२०१०१०१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

४३.२.५०८
२०१९, १०८
(श. र. सावंत)
कार्यासन अधिकारी

प्रति,

सचिव, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (योजना-१ व योजना-३)

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/ नागपूर/ ठाणे/ अमरावती.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

विभागीय आयुक्त, मुंबई/ नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती/ पुणे.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई./ नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास संस्था, ठाणे/ रायगड/ नाशिक/ धुळे/ जळगाव/ यवतमाळ/ नदुरबार/

अहमदनगर/ पुणे/ नागपूर/ अमरावती/ चंद्रपूर/ नांदेड/ भंडारा/ रत्नागिरी/ सोलापूर/ बुलढाणा/ अकोला/ वर्धा/

औरंगाबाद/ जालना/ परभणी/ सिंधुदूर्ग/ बीड/ वाशिम/ गोंदिया/ हिंगोली/ लातूर.

जिल्हा कोषागार अधिकारी, (सर्व जिल्हे)

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

सर्व अधिकारी / कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, विधानभवन, मुंबई.

निवड नस्ती (का-६)

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून, २००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे
जिल्हानिहाय वाटप (टिएसपी)**

पूरक मागणी बाब क्र.३१८

शिर्ष :- स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना योजनेचे नाव :- एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम (जिल्हास्तरीय) (रुपये हजारात)		मागणी क्रमांक :- टी-५ मुख्य लेखाशिर्ष :- २५०१-विशेष ग्राम विकास कार्यक्रम-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-एकात्मिकृत ग्रामविकास कार्यक्रम-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाकडून अर्थसहाय्य (२५०१०४१३) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)			
जिल्हाचे नाव	२००९-१० साठी केलेली तरतूद	२००९-१० ची पूरक तरतुद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा	
१	२	३	४	५	
ठाणे	८०१३	सचिव,	ग्रामविकास व जलसंधारण		
रायगड	१२७	ग्रामविकास व जलसंधारण विभाग,मंत्रालय, मुंबई-३२	विभाग,मंत्रालय, मुंबई-३२		
नाशिक	१९६७७				
धुळे	१९३५				
नंदुरबार	१३९५६				
जळगाव	४८८				
अहमदनगर	३०२७				
पुणे	१३१६				
अमरावती	१८३२				
यवतमाळ	२६८९				
नागपूर	३०५				
गोदिया	२२०४				
चंद्रपूर	१०३४				
नांदेड	३७८				
गढचिरोली	२४१४				
एकुण	५९३८७				

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून, २००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतूदीचे
जिल्हानिहाय वाटप (ओटीएसपी)**

पूरक मागणी बाब क्र.३१८

शिर्ष :- स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना
योजनेचे नाव :- एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम
(जिल्हास्तरीय)
(रुपये हजारात)

मागणी क्रमांक :- टी-५

मुख्य लेखाशिर्ष :- २५०१-विशेष ग्राम विकास कार्यक्रम-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-एकात्मिकृत ग्रामविकास कार्यक्रम-७९६- जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०१) एकात्मिकृत ग्रामविकास कार्यक्रम-
(२५०१ ०४३१) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)

जिल्हाचे नाव	२००९-१० साठी केलेली तरतुद	२००९-१० ची अर्थसंकल्पीय तरतुद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	८४७	सर्चिव,	ग्रामविकास व जलसंधारण	
रायगड	४०१२	विभाग,मंत्रालय, मुंबई-३२	जलसंधारण	
रत्नगिरी	५८		विभाग,मंत्रालय, मुंबई-३२	
सिंधुदूर्ग	३२			
धुळे	७२७			
नंदुरबार	३२९			
जळगांव	६२९			
अहमदनगर	१४४७			
पुणे	३३८			
सोलापूर	२९२			
बुलढाणा	३१६			
अकोला	६७			
वाशिम	४३			
अमरावती	१६८६			
यवतमाळ	३८०४			
नागपूर	१०७३			
वर्धा	२१२२			
भंडारा	२२१२			
गोंदिया	१९५२			
चंद्रपूर	१४४३			
औरंगाबाद	२५८			
जालना	१२९			
बीड	३२			
परभणी	३८७			
हिंगोली	१५३१			
नंदेड	१०४५			
उस्मानाबाद	७९			
लातूर	२६			
एकूण	२६९००			